

दुर्वच 3) *was sich schwerlich sagen lässt, was man schwerlich behaupten kann*; davon nom. abstr. °त् n. SARYADARÇANAS. 26, 20.

दुर्वचका (von दुर्वच) adj. *wohl schwer zu beantworten*: °योगा: unter den 64 Kalā Schol. zu BuĀg. P. 10, 43, 36 und unter कला 11). दुर्वचकयोगा: Verz. d. Oxf. H. 217, a, 9.

1. दुर्वचम् से इधितिसो दुर्वचेषि: BuĀg. P. 10, 33, 18. *schlechte —, dumme Worte* (Gegens. युक्तिगुंते वचनम्) Spr. 2492.

दुर्विषान्॒ (2. दुष् + वि॑) m. *ein Bösewicht von Kaufmann* KATHĀS. 101, 333.

दुर्वीरा m. *eine schlechte Farbe, Unreinigkeit*: यथा हृषि स्थितो वक्षि-
दुर्वीरं लृति धातुम् BuĀg. P. 12, 3, 47.

दुर्वस adj. (f. आ॑) *durch seine Gegenwart Unheil bringend* R. 7, 86, 12, 17.

2. दुर्वाच॒ TS. 6, 2, १, १. *den Leuten Böses nachredend* Spr. 223.

दुर्वाचकयोगा m. pl. s. u. दुर्वचका.

दुर्वाच्य n. *böse —, beleidigende Worte* BuĀg. P. 10, 68, 29.

दुर्वात् (2. दुष् + वात) m. *Furz*; davon दुर्वात्॒, °यति Jmd (acc.) *besitzen* BuĀg. P. 11, 23, 39.

दुर्वाद् *eine boshafte Reide* Spr. 132.

दुर्वार॒ Spr. 3842. RATNĀV. 33, 10. KATHĀS. 33, 97. 39, 73. 97, 3. 114, 101.

दुर्वामस adj. in Verbindung mit उपगुराण �wohl fehlerhaft für दैर्या-
सम Verz. d. Oxf. H. 80, a, 4.

दुर्विगल्कू *tief, unergründlich*: मुनि BuĀg. P. 11, 8, ५. शब्दव्रह्मन् २१, ३६.

दुर्विदृग्य *genauer verdreht, verschroben*.

दुर्विध॑ 1) LA. (II) 91, 7.

दुर्विनय KATHĀS. 112, 212. 114, 69.

दुर्विनीति 1) *ungezogen* Spr. 1378. 2737. 4180.

दुर्विमर्श (2. दुष् + वि॑) adj. *schwer zu untersuchen, — prüfen* BuĀg. P. 10, 49, 29.

दुर्विष्ट॑ 1) von Personen BuĀg. P. 10, 44, 36. 71, ५. 78, 13.

2. दुर्विति *Schlechtigkeit, Gemeinheit* Spr. 799, v. I.

2. दुर्विति (f. आ॑) Spr. 4083. KATHĀS. 68, 49. 124, 239. BuĀg. P. 10, 44,
32. RIĀGA-TAR. 3, 293 (अ॑). *arm* Spr. 1201. *dem es schlecht geht, unglück-
lich* 1200.

दुर्विति *Schlechtigkeit, Gemeinheit* Spr. 799.

दुर्वर॑ (2. दुष् + वै॑) adj. *in arger Zwietracht lebend* BuĀg. P. 10, 13, 60.

दुर्व्यस्त (2. दुष् + व्य॑) n. *eine schlechte Leidenschaft, Laster* KATHĀS. 73, 73.

दुर्व्युद॑ 2) BuĀg. P. 10, 43, 9. -

दुर्ला, lies N. einer der sieben Kṛtikā und vgl. TS. Comm. 2, 423.

दुर्वस्यु m. N. pr. eines Mannes mit dem patron. Vāndana, angeblichen Verfassers von RV. 10, 100.

दुश्चरित adj. (f. आ॑) *schlecht handelnd* KATHĀS. 77, 47.

दुश्चर्मन् = शिपिविष्ट (so auch H.) HALĀ. ३, 31.

दुश्चारिन् Spr. 4743, v. I. KATHĀS. 60, ६. 63, 16.

दुश्चित्तित (2. दुष् + चि॑) n. *ein dummer Gedanke* KATHĀS. 101, 243.

दुश्चेत्तम् (2. दुष् + चे॑) adj. *lösungsintelligent* Spr. 3729.

दुश्चेष्टा (2. दुष् + चे॑) f. *schlechtes Benehmen* Spr. 648.

दुश्चेष्टित *schlechtes Betragen, böses Treiben* Spr. 2866.

दुश्चयन् 2) Sān. D. 246, 16. fgg.

दुश्चित्त वgl. Spr. 4444.

दुश्चित्तित (2. दुष् + शि॑) adj. *schlecht unterwiesen, — erzogen*: श-
है दुश्चित्तितस्यैप विलासः को इपि वेधसः KATHĀS. 72, 14.

दुश्चित्य (2. दुष् + शि॑) m. *ein schlechter Schüler* KATHĀS. 63, 172.

दुश्चित्तित Spr. 4473. f. शा N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 58, 68.

दुश्चव (2. दुष् + अव) adj. *unangenehm zu hören, übel klingend*; n.
Rakophonia Sān. D. 374. °त् n. dass. 212, 15. 379. 386.

1. दुष्, देशकालविलीनानि कर्माणि विपरीतवत्। क्रियमाणानि दुष्य-
ति क्वपेष्यप्रयतेष्यिव || zu Schanden werden Spr. 4216. *sich vergehen*
(von einem Weibe) 3832. *fehlerhaft —, mangelhaft sein* SARYADARÇANAS.

90, 10. Ind. St. 8, 113. — दुष्ट *fehlerhaft, mangelhaft*: °गत् HALĀ. 2, 70.

Aussprache RV. PRĀT. 14, 2. पद् Verz. d. Oxf. H. 207, a, 13. *feindlich
gesinn* Spr. 4900. — caus. 1) Sp. 701, Z. 20 in साधसदूषितद्वय bedeutet दूषित *eingeschüchtert, um seine Unbefangenheit gebracht*; vgl. Spr. 2600. 1184. — 3) वरे तमुपकर्तारे दोषद्वया च दूषिते॒ Spr. 3031.

— उप caus. °दूषित *mit einem Makel behaftet*: ज्ञातिमात्रोपदूषित R. 7, 39, २, 52.

— प्र, शमित्रा मित्रां याति मित्रं चापि प्रदुष्यति so v. a. *untreu werden* Spr. 3360. इन्द्रियाणां प्रदुषानां कृपानामिव धावताम्। कुर्वीति धृता सारथ्यम् so v. a. *wild geworden, ausschweifend* R. 7, 39, २, 23.

— वि caus. *verunglimpfen*: परगुणान्॒ Spr. 3729.

2. दुष्, दुष् AV. PRĀT. 2, 60. 63. Z. 20 lies दूष॑° st. दूष॑; Z. 21 lies दुर्ध॑° st. दूर्ध॑.

दुष्कृति m. N. pr. eines Fürsten R. 7, 19, ५. v. l. für दुष्मति HARIV. 1721. fgg. in der neueren Ausg.

दुष्कृता Z. 1 lies = दुष्कृति st. dass. und vgl. noch Ind. St. 5, 133.

1. दुष्कृमन्॒ KATHĀS. 39, 38.

दुष्कृतिं॑ f. *Unehr, Schande* BuĀg. P. 10, 37, 42.

दुष्कृम (2. दुष् + क्रम) adj. *in falscher Reihenfolge stehend, versetzt,
verstellt*; davon nom. abstr. °ता॒ Sān. D. 376. 226, 19.

दुष्कृति॑ vgl. u. प्रतिर्य॑.

दुष्टाता॑, मातु॑ KATHĀS. 74, 164.

दुष्टाशिनी॑ f. N. pr. der Schutzgöttin der Samindhana Verz. d.
Oxf. H. 19, a, 42.

दुष्टुद्वि॑ 1) adj. *Böses im Sinne habend gegen (उपरि)* Jmd PANĀKAT. 22, 11. 64, 13. — 2) m. N. pr. eines *Bösewichts* KATHĀS. 60, 212. fgg.

दुष्टाङ्गल॑ n. Bez. *einer best. Gestalt (संस्थान) des Mondes* VARĀH. BñH. S. 4, 10. — Vgl. लाङ्गल॑.

दुष्टातुर॑ (दुष् + आ॑) m. *ein schlechter —, ungehorsamer Patient* KATHĀS. 60, 120.

दुष्पुत्र॑ BuĀg. P. 10, 48, 34.

दुष्प्रकृति॑, सहाय॑ Spr. 2610.

दुष्प्रवृत्त॑ (2. दुष् + प्रवा॑) adj. *schlechte Kinder habend* BuĀg. P. 10, 49, 4.

दुष्प्रवेश॑ 1) KATHĀS. 73, 346. 102, 12. *schwer hineinzubringen* SuCRA. 2, 22, 18.

दुष्प्रेत॑ adj. (f. आ॑) *nicht leicht zu Gesicht kommend* BuĀg. P. 10, 62, 24. 29.

दुस्तक्य॑ (2. दुष् + त॑) adj. *schwer zu errathen, — herauszufinden* Schol. zu NAISH. 22, 47.